



# THE STANDARD BATTERIES LIMITED

CIN : L65990MH1945PLC004452

Registered Office : Rustom Court Bldg., Opp. Podar Hospital, Dr.  
Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030. TEL : 2491 9569, 2491  
9570, EMAIL : standardbatteries\_123@yahoo.co.in, Website

Date: 24<sup>th</sup> June, 2021

To,  
Manager – Listing Department,  
BSE Ltd.  
14<sup>th</sup> Floor, P. J. Tower,  
Dalal Street,  
Mumbai – 400 001

**Scrip Code:** 504180

**Sub:** News Papers Advertisements pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations. 2015.

In Compliance with **Regulation 47** of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, we are enclosing herewith the Copy of Newspaper Publication of Board Meeting of the Company to held on 30<sup>th</sup> June, 2021 to consider Audited Financial Results for Quarter and Year ended 31<sup>st</sup> March, 2021 published in Financial Express (English Newspaper) on June 23, 2021 and Mumbai Lakshadweep (Marathi Newspaper) on June 23, 2021 for your reference.

Thanking You,

Yours Truly,

**For THE STANDARD BATTERIES LTD.**

**(BHUPENDRA N. SHAH)**  
**Company Secretary and Compliance Officer**

**Encl. 1. Copy of Financial Express**  
**2. Copy of Mumbai Lakshadweep**

**DATIWARE MARITIME INFRA LIMITED**  
(FORMALLY KNOWN AS RUJA AQUACULTURE FARMS LIMITED)

**NOTICE**

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday 30th June, 2021 inter alia, to consider and approve audited financial results of the Company for the quarter and Twelve months ended on March 31st, 2021.

Date :- 23/06/2021 Thanking You,  
Yours Faithfully,  
For Dataware Maritime Infra Limited  
Kritika Agarwal, Company Secretary

**Ganga Papers India Limited**  
CIN: L21012MH1985PTC003575  
Regd. Office:-241, Village Bebedohal, Tal. Maval, Pune, MH-410506  
Email: compliance.gpi@gmail.com  
Website: www.gangapapers.in

**NOTICE**

Notice is hereby given pursuant to Regulation 23(1)(a) read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 29<sup>th</sup> June, 2021, at the registered office of the Company, amongst other businesses to consider and approve audited financial results of the Company for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2021. Investors may also refer Company's website www.gangapapers.in and the website of the stock exchange www.bseindia.com for further details.

Date: 22.06.2021  
For Ganga Papers India Ltd. Sd/-  
Sandeep Kanoria  
Managing Director (DIN: 00084506)  
Place: Pune  
Date: 22.06.2021

**CSB Bank**  
Formerly The Catholic Syrian Bank Ltd.

**GOLD AUCTION NOTICE**

CSB Bank Ltd (Formerly known as The Catholic Syrian Bank Ltd), Uthasagar Branch has granted gold loan against pledge of gold ornaments to the below mentioned borrowers. Notice has been issued to him/hem demanding repayment of the amount with interest and charges thereon. Since they have failed to repay the balance outstanding in the respective account/s, we are constrained to recover the amount by sale of gold ornaments in public auction and if the auction does not fetch required amount, bank will proceed with the sale by private treaty/contract. Bank reserves its right to change the date and venue of auction without assigning any reason.

Sr.No	Name	Latest Balance	Gold Net Weight (GMS)
1	Sonu Gurbaxani	848485	215.44
2	Sonu Gurbaxani	814404	204.41
3	Ghana Gurbaxani	1127744	287.03
4	Kavita Thorat	197020	49.18

The auction will be conducted at the premises of CSB Bank (Formerly known as The Catholic Syrian Bank Ltd), Shop No.6&7, Shree Krishna Shradha Towers, Lalchakki, Uthasagar 421004, on 30.06.2021. Interested parties may contact the Branch Manager in the above address. Participants should attend the auction along with copy of Pan Card, passport size photo, valid identity proof and address proof on the date of auction.

Place : Uthasagar  
Date : 22.06.2021

**Keshav Shri Keshav Cements and Infra Ltd.**  
CEMENT

[Formerly: Katwa Udyog Limited]

**Registered Office: Jyoti Towers, 215/2, Karbhari Galli, Nazar Camp, Vadgaon, Belagavi - 590 005. Ph: 0831 - 2483510; 2484412, Email: info@keshavcement.com, Website: www.keshavcement.com**

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the company will be held on Wednesday, 30<sup>th</sup> June, 2021, at 11.00 a.m. at its Registered Office of the Company, inter-alia, to consider and approve the Audited Financial Results for the quarter / year ended 31<sup>st</sup> March, 2021.

The above information is also available on the website of the Company at [www.keshavcement.com](http://www.keshavcement.com) and also at the website of The Bombay Stock Exchange (BSE) at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

Place: Belagavi For SHRI KESHAV CEMENTS AND INFRA LIMITED  
Date: 22.06.2021

Sd/-  
Venkatesh Katwa  
Chairman  
DIN: 00211504

**SUPERTEX INDUSTRIES LIMITED**  
CIN: L99999DN1986PLC000046  
Regd. Office: Plot No.45-46, Phase II, Pipera Industrial Estate, Silvassa (D & NH)  
Tel: +91 22 22095630, Email: info@supertex.in  
website: www.supertex.in

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 30<sup>th</sup> June, 2021 to consider inter alia the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2021.

The above Notice is available on the website of the Company [www.supertex.in](http://www.supertex.in) and on the BSE website [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For Supertex Industries Ltd.  
Vaishali Mungekar  
Company Secretary  
21<sup>st</sup> June, 2021

**MADHUCON PROJECTS LIMITED**  
CIN: L74210GT1990PLC011114  
Regd. office: 1-77-70, Jubipuram, Khammam-507003, Telangana.  
E-Mail: corporate@madhucon.com  
Website: www.madhucon.com

**NOTICE**

Notice is hereby given in pursuance to Regulation 29, read with Regulation 47 and Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 29<sup>th</sup> June, 2021 at 04:00 P.M. at Corporate Office of the Company at Madhucon House, Road No.36, Jubilee Hills, Hyderabad-500033 to consider and to approve, inter-alia, the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the 4<sup>th</sup> quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2021.

For Madhucon Projects Limited  
Sd/-  
Company Secretary & Compliance Officer  
Dated: 22-06-2021  
Place : Hyderabad

**SBL The Standard Batteries Limited**  
(CIN No.: L65990MH1945PLC004452)  
Regd. Off.: Rustom Court Bldg., Opp. Podar Hospital, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai, Maharashtra, India-400 030. Tel. No: 022 2491 9569  
E-Mail: standardbatteries\_123@yahoo.co.in. Website: www.standardbatteries.co.in

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 30 June 2021, inter alia, to consider and approve Audited Financial Results of the Company for the Quarter and Twelve Months ended March 31, 2021.

The said Notice may be accessed on the Company' website at <http://www.standardbatteries.co.in>

Pursuant to clause 6 of the Code of Internal Procedures and Conduct for Regulation, Monitoring and Reporting of Trading by Insiders of the Company, read with amended clause 4 of Schedule B of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 as amended, with effect from January 21<sup>st</sup> 2019, trading window for dealing in the Company's scrip by the Directors, Designated employees of the Company remains closed from 1<sup>st</sup> April, 2021 till completion of 48 working hours after the Audited Financial Results of the Company for the Quarter ended March 31, 2021 are made public.

For The Standard Batteries Limited  
Place: Mumbai (Bhupendra N. Shah)  
Date : 22<sup>nd</sup> June, 2021 Company Secretary and Compliance Officer

**Home First Finance Company India Limited**  
CIN:U65990MH2010PTC240703  
Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425  
Email ID: loanfirst@homefirstindia.com

**POSSESSION NOTICE**  
[Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas, the undersigned being the authorized officer of the Home First Finance Company India Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 03/08/2019 calling upon the Borrowers Lakshmi Siddappa Ullagaddi to repay the amount mentioned in the notice being Rs. 2,77,055/- (Rupees Two Lac Seventy-Seven Thousand and Fifty-Five Only) as on 03/08/2019 within 60 days from the date of the said notice with future interest and incidental charges thereon

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / Guarantor and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rule on 16/06/2021.

The borrower in particular, and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Home First Finance Company India Limited for an amount of Rs. 2,77,055/- (Rupees Two Lac Seventy-Seven Thousand and Fifty-Five Only) as on 03/08/2019 with future interest and incidental charges thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of the Immovable Property**

Flat-219, Block/Building-15, Wing-Z-1, Nisarg Homes, Phase-1, Gate no. 48, Shirwaswadi, (Wadeboli) Wagholi Annex, Pune

Place: Pune Authorised Officer,  
Date: 23/06/2021 Home First Finance Company India Limited

**केनरा बैंक Canara Bank**  
Asset Recovery Management Branch : 1259, Deccan Gymkhana, Renuka Complex, 2nd Floor, Jangli Maharaj Road, Pune - 411004.  
Ph No. : 020-25511027 & 25532165  
Email : cb5208@canarabank.com

**Notice**

**E-Auction Sale Notice for sale of Movable Properties under the Hypothecation**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described movable property mortgaged/charged to the Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis on 29/06/2021 for recovery of Rs. 90,11,224.27 as on 31/03/2021 plus further interest, due to the ARM branch, Pune of Canara Bank from Vandana Dinesh Chinchwade (Borrower)

The reserve price, earnest money deposit, date of deposit of earnest money is as under:

Sl. No.	Location & Details of the Properties	Reserve Price	(All amounts in actual Rupees)	
			EMD & last date to deposit EMD	Known Encumbrance
1	Innova Car bearing Registration No. MH-14-GH-6852, Make & Model- Innova Crysta 2.4V, Year of Manufacturing- August 2017, in the name of Mrs. Vandana Dinesh Chinchwade.	Rs. 12,00,000/-	Rs. 1,20,000/- 29/06/2021 till 12.00 p.m	Not Known to bank

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website ([www.canarabank.com](http://www.canarabank.com)) or may contact Chief Manager, ARM branch, Pune of Canara Bank Ph No. : 9557966005, 020-25511027 & 25532165 during office hours on any working day.

Date: 22/06/2021  
Place: Pune  
Chief Manager,  
Canara Bank

**EVERGREEN TEXTILES LIMITED**  
CIN: L17120MH1985PLC037652  
Podar Chambers, 109, S. A. Brelvi Road, Fort, Mumbai - 400 001.  
Tel: 2266 4070 | Fax: 22 663845,  
E-mail: rmb@podarenterprise.com  
Website: www.evergreentextiles.in

**NOTICE**

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 29<sup>th</sup> June, 2021, inter-alia, to consider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2021.

Further, as intimated vide our letter dated 31<sup>st</sup> March, 2021, the trading window for dealing in the securities of the Company by the specified persons was closed w.e.f. Thursday, 01<sup>st</sup> April, 2021 and will end after 48 hours of the results are made public on Thursday, 29<sup>th</sup> June, 2021.

This intimation is also available on the Company's website [www.evergreentextiles.in](http://www.evergreentextiles.in) and BSE website [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

For Evergreen Textiles Limited  
Sd/-  
Rajendra Manoharsingh Bolya  
Director (DIN: 00086395)  
Place: Mumbai  
Date : 21<sup>st</sup> June, 2021.

**जाहीर नोटीस**

तमाम लोकांस प्रस्तुत जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टीत मिळकत ही सौ. कालिंदी पुरुषोत्तम खांडेकर राहणार :- घर नं ६८८, गौरव बिल्डिंग, स. नं. ३१/६८८, पुणे-सातारा रोड, सुयोग हायविल्टेज जवळ, धनकवडी, पुणे, महाराष्ट्र-४११००३ (ज्याचा उद्देख यापुढे सोयीसाठी 'विद्यमान मालक' असा केला आहे) यांच्या संपूर्ण मालकी हक्काची व प्रत्यक्ष ताबेवहिवारीत आहे, असा भवसा व खात्री विद्यमान मालकांनी आमचे अशिलांस दिलेला आहे. सदर विद्यमान मालकांनी उद्देख केलेले त्यांचे परिशिष्टीत मिळकतीमधील मालकी, ताबा व इतर हक्क हे पूर्णपणे निवेष, निरोखमी, बोजारहित व पणनयोग्य असल्याची खात्री आमचे अशिलांस दिली आहे. सदरील परिशिष्टीत मिळकत ही कोणत्याही प्रलंबित कोर्ट कचेरीचा, कायदेशीर वादाचा, जाणिनाचा, सरकारी / निमसरकारी एंफिझिशन, रिक्तिझेशन असा दिखवेनाचा विषय नवता व नाही व सदरील मिळकतीच्या विरोधात कोणताही जमीचा / विपरीत/मनाईचा कायदेशीर आदेश नाही.

सदरील विद्यमान मालकांनी आमचे अशिलांस अशी खात्री व भवसा दिला आहे की सदरील परिशिष्टीत मिळकतीबाबत त्यांनी तोंडी अथवा लेखी विक्री, करार - मदार, गहाण, दान, लीज, अदलाबदल, विसार, साठेखत, ट्रस्ट, विक्रमाचे अधिकार, लिसेन्स-डेस, बक्षीसपत्र, मनुष्यत्व, भाडेपत्र, बोजापाती, कुळ, चोंडी-बोगडी आणि / अथवा इतर कोणत्याही प्रकारचे हक्क, ताबा, अधिकार आस्तगायत स्वतः आणि /अथवा कुलमुखव्यापराद्वारे कोणत्याही व्यक्तीचे आणि / अथवा संस्थेचे लाभत निर्माण केलेले नवते व नावत. तसेच परिशिष्टीत मिळकतीचा आज रोजी खुला व प्रत्यक्ष कायदेशीर ताबा हा विद्यमान मालकांकडेच आहे.

आमचे अशिलांनी विद्यमान मालकांचे सदरील परिशिष्टीत मिळकतीबाबतचे मालकी हक्क व ताबा तपासण्यासाठी सांगितलेखन प्रस्तुतची जाहीर नोटीस देत आहे. ती प्रस्तुतचे जाहीर नोटीसीने तमाम लोकांस कळविण्यात येते की, जर कोणत्याही व्यक्तीला विद्यमान जमीनामालकांचे परिशिष्टीत मिळकतीचे निवेष, निरोखमी व पणनयोग्य मालकी हक्काबाबत आणि / अथवा त्यांचे परिशिष्टीत मिळकतीचे खुला व प्रत्यक्ष ताब्याबाबत कोणत्याही प्रकारचा दावा / वाद / तक्रार/ हक्क/ तोंड असल्यास त्यांनी तो खाली नमूद पत्त्यावर प्रस्तुतचे नोटीस प्रसिद्ध झालेयामुळे १५ दिवसांचे आत, प्रथम भेटून कागदोपची पुराव्यानिशी शाबीत करावी. तशी कोणतीही तक्रार विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास कोणताही विद्यमान जमीन मालकांचे परिशिष्टीत मिळकतीचे मालकीहक्काबाबत आणि / किंवा त्यांचे परिशिष्टीत मिळकतीचे खुल्या व प्रत्यक्ष ताब्याबाबत कोणतीही दावा / तक्रार / वाद / तोंड / हक्क नाही व नवते अथवा असल्यास ती सोडून दिलेली आहे असे समजून घेतले व तदनंतर आमचे अशिल परिशिष्टीत मिळकतीचा व्यवहार पूर्ण करतील व तदनंतर कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

**परिशिष्ट मिळकतीचे वर्णन**

जिल्हा पुणे, तालुका मुळशी, मा. दुयम निबंधक साखळ मुळशी यांचे कार्य क्षेत्रातील व जिल्हा परिषद पुणे, तालुका पंचायत समिती पौड मुळशी, तसेच पुणे महानगर प्रदेश क्षेत्र प्राधिकरण, पुणे यांच्या हद्दीतील ग्रामपंचायत गाव मोंड दाखलेली येथील स. नं. १०११ बांसी क्षेत्र ०२ हेक्टर २३ आर अधिक पोटखराबा ०० हेक्टर ०५ आर एकूण ०२ हेक्टर २८ आर क्षेत्र या मिळकतीमधील विद्यमान मालकांच्या ताबे वहिवारीचे ०० हेक्टर ३०. ५० आर अधिक पोटखराबा ०० हेक्टर ०५ आर एकूण ०० हेक्टर ३०. ५५ आर इतकी मिळकत यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे-

**पूर्वेमः-** सौ. जुनारकर यांची मिळकत  
**दक्षिणेमः-** रस्ता  
**पश्चिमेमः-** सामाईक जाणेणेसाठीचे ३ मी रस्ता व सदर गट नं. पैकी श्री मगराज राठी यांची जमीन  
**उत्तरेमः-** श्री समीर भालचंद्र आन्हाड यांची जमीन व गट नं. १०१४

योग्यप्राणे मिळकती व त्यातील झाड झाडेग, काष्ठ, पाषाण, दगड, माती, तेल, तरू, तरुण इ. सर्व तदोपभूत वस्तुसहित, वहिवारीचे, इजमेंटचे व जाप्यायेण्याचे मुख्य व अंतर्गत रस्त्याचे सर्व वारपाचे व वहिवारीचे सर्व हक्कास कोणत्याही प्रकारचा हक्क राखून न ठेवता दोबळ मिळकत, व त्यातील तदोपभूत सर्व सामाईक हक्कांसह दोबळस योग्यप्राणे जाहीर नोटीस दिली असे.

**अॅड. आनंद प्र. आकृत**  
प्लॉट नं. ५, कांचन गड अपार्टमेंट,  
कांचन लेन, लॉ कॉलेज रोड, पुणे-४११००४. फोन : ०२०-२५४४३१०२  
Mail : anandakut@gmail.com

**RRIL Limited**  
(Formerly known as S R K Industries Limited)  
CIN: L17121MH1981PLC257750  
Regd. Off. A-325, Han Om Plaza, M.G. Road, Near Omkareshwar Temple, Borivali (East), Mumbai-400066  
Ph No. 022-28959644 / email: office@rrillimited.com / website: www.rrillimited.com

**NOTICE TO THE 30<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE / OTHER AUDIO - VISUAL MEANS**

This is informed that, in view of the outbreak of Covid-19 pandemic, the 30<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of RRIL Limited (Formerly known as S R K Industries Limited) ("Company") will be conducted through Video conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and all other relevant circulars issued from time to time.

The 30<sup>th</sup> AGM of the Members of RRIL Limited will be held on Friday, July 30, 2021 at 12.30 p.m. through VC/OAVM facility provided by the National Securities Depositories Limited ("NSDL") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 30<sup>th</sup> AGM of the Company in person, to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to COVID-19. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of AGM along with Annual Report of the Company for the FY 2020-21 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Share Transfer Agents ("Registrar") Depository Participants. Further, no physical copies of the 30<sup>th</sup> AGM Notice and Annual Report will be sent to any Shareholder.

Members holding shares in demat form and who have not yet registered their email addresses are requested to register their email address and mobile numbers with their Depository Participants. Members who are holding shares in physical form are requested to contact our Registrar, Purva Sharegistry (India) Private Limited at [support@purvashare.com](mailto:support@purvashare.com).

The Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the FY 2020-21 will be available on the website of the Company at [www.rrillimited.com](http://www.rrillimited.com). Further, the Notice of the AGM will also be available on the website of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) and on the website of the BSE Limited ("BSE") at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

The Company is pleased to provide remote e-voting facility ("remote e-voting") of NSDL to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting before the AGM by remote e-voting during the Meeting will be provided in the Notice of the AGM. The login credentials for participating in the AGM through VC, remote e-voting and e-voting during the AGM session will be sent to registered email address of the members. Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of 30<sup>th</sup> AGM.

For RRIL Limited  
Sd/-  
Sanjay Vishwakarma  
Company Secretary

Place: Mumbai  
Date: June 22, 2021

**Biocon Limited**  
CIN - L24234KA1978PLC003417  
Regd. Office: 20th KM, Hosur Road, Electronics City, Bengaluru - 560100, Karnataka, India  
Tel: 91 80 2808 2808, Fax: 91 80 2852 3423, Email: co.secretary@biocon.com; website: www.biocon.com.

**NOTICE - 43rd ANNUAL GENERAL MEETING OF BIOCON LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE OR OTHER AUDIO-VISUAL MEANS AND REMOTE E-VOTING FACILITY**

Shareholders may note that due to continuing COVID-19 pandemic, the 43rd Annual General Meeting ("AGM") of Biocon Limited ("the Company") will be held on Friday, July 23, 2021 at 3:30 PM through video conferencing ("VC") or other audio-visual means ("OAVM"), to transact the business that will be set forth in the 43rd AGM Notice, in compliance with circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India read with provisions of the Companies Act, 2013 and all other applicable laws.

In compliance with the aforesaid circulars and SEBI circular dated May 12, 2020 and January 15, 2021, the Notice of 43rd AGM along with the Annual Report for the FY 2020-21 will be sent only by electronic mode to those shareholders whose email IDs are registered with the Company/Depositories. Shareholders may note that the Notice of AGM along with the Annual Report will also be available on the website of the Company at [www.biocon.com](http://www.biocon.com) and websites of the stock exchanges i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

Shareholders may attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM.

Shareholders, who have not registered their email IDs with the depository participants, are requested to do the following:

- Shareholders holding shares in demat mode are requested to register their email IDs with their depository participants;
- Shareholders holding shares in physical mode are requested to submit their request with their valid e-mail IDs to the Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company at [einward.ris@kfintech.com](mailto:einward.ris@kfintech.com) or to the Company at [co.secretary@biocon.com](mailto:co.secretary@biocon.com).

for receiving all communications including annual report, notices, instruction for e-voting and participation in the AGM through VC/OAVM etc., in electronic mode from the Company.

The Company will be providing remote e-voting facility to all its shareholders to cast their votes on all resolutions as set forth in the 43rd AGM Notice. The manner of remote e-voting for shareholders holding shares in demat and physical mode and who have not registered their email IDs, will be provided in the 43rd AGM Notice and the details will be also made available on the website of the Company at [www.biocon.com](http://www.biocon.com).

For Biocon Limited  
Sd/-  
Mayank Verma  
Company Secretary

Place: Bengaluru  
Date : June 22, 2021

**SEYA INDUSTRIES LTD**  
CIN: L99999MH1990PLC058499  
Reg. Office:T-14, MIDC, Tarapur, Boisar, Palghar - 401 506.  
Tel: 26732894 | 26732666  
corporate@seyaind.com | www.seyaind.com

**NOTICE**

Pursuant to the provisions of Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and any amendment thereto, notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, June 30, 2021 inter-alia, to consider and approve the Audited Standalone Financial Results of the Company for the quarter and year ended on March 31, 2021.

Further, as per "Seiya Code of Conduct for Regulating, Monitoring & Reporting of the Trading by Insider", the trading window for dealing in securities of the Company will remain closed from April 1, 2021 and will end 48 hours after the results are made public on June 30, 2021, for the specified persons covered in the code.

The above information is also available on the Company's website i.e. [www.seyaind.com](http://www.seyaind.com) and also available on the website of stock exchange i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

By order of the Board  
For Seya Industries Ltd  
Sd/-  
Manisha Solanki  
Company Secretary  
Place: Mumbai  
Date: June 22, 2021

**CLASSIFIEDS**

**BUSINESS**

**BUSINESS OFFERS**

**SHARES & STAKES**

**WE BUYING: Listed/ Unlisted All Company Demat/ Physical Shares.(IEPF/ Objected/ Pending / Duplicate/ Transfer Services Provided..)**  
"Investment House"-  
8291225710, 9619315362.  
0070743727-2

**"IMPORTANT"**

While care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

**CLASSIFIED CENTRES IN MUMBAI**

**Sanjeev Communication**  
Fon: 40024682 / 40792205.  
S. Arts Advts.  
Masjid  
Phone: 23415111  
Taj Publicity Services,  
Beydala (W),  
Phone: 2305 4894,  
Mobile: 9892011371,  
Yagnambha Advertising,  
Girgaon,  
Phone: 2386 8065,  
Mobile: 9890974164,  
Aarvan Publicity  
Dadar (E),  
Phone: 022-65881876  
Mobile: 9320111876  
B. Y. Padhye Publicity Services,  
Dadar (W),  
Phone: 2422 9241,  
2422 0465,  
DATEY Advertising,  
Duty Bhawan, Dadar (W)  
Mobile: 8452846979/ 9930949817  
Hook Advertisement  
Dadar, Mumbai  
Phone: 869180088  
Central Advertising Service,  
Mumbai (W),  
Phone: 24465656 / 24465555  
Charudatta Advertising,  
Mumbai (W),  
Phone: 24231461  
Jay Publicity,  
Dadar (E),  
Phone: 2422 5672,  
Phone: 24124640  
Pallavi Advt.  
Dadar (W),  
Phone: 989109765  
Shree Swami Samarth Advertising,  
Dadar (W),  
Phone: 24440631  
Mobile: 989131962  
Silhas Arts,  
Dadar (W),  
Phone: 24304897  
Time Advertising,  
Matunga (W),  
Phone: 2446 6191  
Vijaya Agencies,  
Dadar (W),  
Phone: 2422 5672,  
Mobile: 9920640689  
Madana Junction,  
Matunga (W),  
Phone: 022-66393184 / 022-6633240  
Mobile: 9828293531 / 9821656198  
Achievers Media  
Bandra (W),  
Phone: 22691584

**Home First Finance Company India Private Limited**  
CIN:U65990MH2010PTC240703,  
Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

**APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)]  
SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (i) that the below described immovable properties as per column (ii) mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Home First Finance Company India Limited for realization of its dues plus interest as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise of power conferred under Section 13(12) of the said Act proposes to realize dues by sale of the said properties and it will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" as described hereunder. The auction will be conducted "On Line", for the recovery of amount due from Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (i), due to Home First Finance Company India Limited.

Name Borrower (s) and Co-Borrower (s)	Property details	Date of Demand Notice	Demand Notice Amount	Reserve Price Amount (in Rs.)	EMD Amount (in Rs.)	Date and Time of e-Auction	Last Date & Time of Submission Of EMD & Documents	Number of Authorised Officer
Laxmikant Siddappa Ullagaddi	Flat-219, Block/Building-15, Wing-Z-1, Nisarg Homes, Phase-1, Gate no. 48, Shirwaswadi, (Wadeboli) Wagholi Annex, Pune	03/08/19	2,77,055/-	5,69,800	56,980	24/07/21 (11am-2pm)	22-07-2021 (upto 5pm)	8055908827

E-Auction Service Provider	E-Auction Website/For Details, Other terms & conditions	A/c No: for depositing EMD/other amount	Branch IFSC Code	Name of Beneficiary
Company Name : e-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger), Help Line No :079-8813 6803 Contact Person : Ram Sharma -800023297 E-Mail id : ramprasad@auctiontiger.net and support@auctiontiger.net	<a href="http://www.homefirstindia.com">http://www.homefirstindia.com</a> <a href="https://sarfaesi.auctiontiger.net">https://sarfaesi.auctiontiger.net</a>	912020036268117- Home First Finance Company India Limited - Axis Bank Ltd., MIDC, Andheri East.	UTIB0000395	Authorized Officer, Home First Finance Company India Limited

Bid Increment - Rs. 10,000/-. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Web Portal (<https://sarfaesi.auctiontiger.net>). E-Auction Tender Document containing online e-auction bid form, declaration, General Terms & Conditions of online auction sale are available at Portal Site. To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the properties. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of properties/put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of Home First. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Home First. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third-party claims/ rights/ dues. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

**STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002**

The borrower/ guarantors are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with upto date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the property will be auctioned/ sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date: 23/06/2021, Place: Pune  
Sd/- Authorized Officer, Home First Finance Company India Private Limited

**"Form No. INC-26**  
[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014]  
Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one Registrar to another within the same state before the Central Government Western Region Mumbai

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies

